

उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ,  
नाशिक यांच्या अधिपत्याखालील जळगांव  
जिल्हयातील ग्रामिण रुग्णालयातील औषध  
निर्माण अधिकारी यांची ४ अस्थाई पदे पुढे  
चालू ठेवण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**सार्वजनिक आरोग्य विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: पदआ - २०१७ / प्र.क्र.१६०/आरोग्य-३**

१० वा मजला, संकुल इमारत,  
गो.ते.रुग्णालय, मुंबई-४०० ००१.  
तारीख: १२ जानेवारी, २०१८

**वाचा -**

- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक - पदआ २०१७/प्र.क्र.१६०/आरोग्य -३,  
दिनांक- ०१.११.२०१७.
- २) आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक- संआसे/कक्ष-३/टे-५/  
पुननि.औ.नि.अ./अपदे-४/सन २०१७-१८/८७६२-६३/१७, दिनांक-१५.६.२०१७

**शासन निर्णय-**

उपरोक्त अ.क्र.१ येथील शासन निर्णयान्वये उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ,  
नाशिक यांच्या अधिपत्याखालील जळगांव जिल्हयातील धरणगांव, बोदवड, रावेर व अंमळनेर या ३०  
खाटांच्या ४ ग्रामिण रुग्णालयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे औषध निर्माण अधिकारी यांच्या ४ अस्थाई  
पदांना दि.०१.१०.२०१७ ते दि.३१.१२.२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

२. आता या शासन निर्णयान्वये उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक यांच्या  
अधिपत्याखालील जळगांव जिल्हयातील धरणगांव, बोदवड, रावेर व अंमळनेर या ३० खाटांच्या ४  
ग्रामिण रुग्णालयातील प्रत्येकी एक याप्रमाणे औषध निर्माण अधिकारी यांच्या ४ अस्थाई पदांना  
दि.०१.०१.२०१८ ते दि.२८.०२.२०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदर पदांवरील खर्च खालील लेखाशिर्षातून खर्ची घालण्यात यावा आणि हा खर्च सन २०१७-  
२०१८ या वर्षाकरीता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

**मागणी क्रमांक-आर-१**

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

- ०६ - सार्वजनिक आरोग्य
- ००१ - संचालन व प्रशासन
- ००१ (०८) - प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामिण रुग्णालयाइतका दर्जा वाढविणे (२२१० ०४१३)

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या क्रमांक,पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आपुक,दिनांक-०८.०१.२०१८ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०११११५४१२६४६१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रो.दि.कदम पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा) ( लेखा व अनुज्ञेयता), मुंबई नागपूर
२. आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
३. संचालक,आरोग्य सेवा, मुंबई.
४. सहसंचालक, आरोग्य सेवा, (रुग्णालये) मुंबई.
५. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन) पुणे.
६. उपसंचालक, आरोग्य सेवा, सर्व मंडळ कार्यालय.
७. सर्व जिल्हा शल्य चिकित्सक.
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
८. वित्त विभाग (व्यय-१३/अर्थ-९), मंत्रालय, मुंबई.
१०. कार्यासन अधिकारी, आरोग्य-६/अर्थसंकल्प, सा.आ.वि. मंत्रालय,मुंबई.
११. निवडनस्ती (आरोग्य-३)